Kore Foods Limited

Registered Office: Vision House, Tivim Industrial Estate, Mapusa Goa 403 526 Tel No. (0832) 2257729

CIN L33208GA1983PLC000520

15th August, 2022

Corporate Relations Department, BSE Limited Floor 25, P J Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

Subject: Notice to Shareholders published in Newspapers.

Scrip Code: 500458

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby submit the Copy of the Notice to the Shareholders published in the Business Standard (Mumbai Edition) dated 15.08.2022 in English Newspaper and Goan Varta dated 15.08.2022 in Marathi Newspaper, in compliance with General Circular No. 20/2020 dated 05.05.2020 and Circular No. 2/2022 dated 05.05.2022 issued by the Ministry of Corporate Affairs, intimating that 39th Annual General Meeting of the Company will be held on Tuesday, 20th September, 2022 at 11.00 AM through hybrid manner i.e. through physical presence as well as Video Conferencing or Other Audio Visual Means and other details.

This is for your information and record.

Thanking you.

Yours faithfully,

for Kore Foods Limited

Puja Joshi

Company Secretary-cum-Compliance Officer

Encl: As Above.

INTENTION OF INTEREST (IOI) KIOCL Limited Conveys Intention of Interest (IOI) inviting

prospective partners from reputed and experienced, organization for Setting up of value addition facilities to its exiting Blast Furnace along with KIOCL. Last date of submission of the IOI is 10/09/2022 till 05.00 PM.

For more details, please visit over company website www.kioclltd.in, and can also be downloaded from the following link: https://www.kioclltd.in/assets/uploads/tender-2135108528.pdf sd/-Chief General Manager (P&TS) Mobile No : +91 9937290883 gmprojects@kioclitd.in / bgmcpts@kioclitd.in

OOFFICE OF THE MEDININAGAR MUNICIPAL CORPORATION

Very Short Tender Notice (2nd Call)

Ten	der notice No:-UDHD/MMC/58/20	
Sl No.	Event Description	Date
1	Name of work	Construction of Marine Drive Phase-II for Medininagar ,Palamu-822101 (Jharkhand)
2	Estimated Cost	Rs. 4,26,32,534/-
3	Bid Security	Rs. 4,27,000/-
4	Cost of Document	Rs. 10,000/-
5	Completion of Work	24th Month
6	Date Of Publication Of Tender On Website	17/08/2022 AT 10:00 AM
7	Mode Of Submission Of Bids	E-Tendering Http://:Jharkhandtenders.gov.In
8	Date Start Of Submission Of Bids	17/08/2022 AT 10:00 AM
9	Last Date/Time Of Submission Of Bids	26/08/2022 AT 02:00 PM
10	Pre bid Meeting Date	20/08/2022 AT 12:00 PM
11	Date Of Bid Opening	27/08/2022 AT 2:00 PM
12	Last Date/Time Of Submission At Office Cost of BOQ, Earnest Money And Tender Document	27/08/2022 UPTO 1:00PM
13	Name & Address Of Office Inviting Tender	Municipal Commissioner, Medininagar Municipal Corporation
14	Contact No. Of Procurement Officer	943110518
15	Helpline Number Of E-Procurement Cell	9304883244
Note	Online tender is Permissible.	Sd/-

Municipal Commissioner
PR 275654 District(22-23)#D Medininagar Municipal Corporation



PPAP AUTOMOTIVE LIMITED

CIN: L74899DL1995PLC073281

Registered Office: 54, Okhla Industrial Estate, Phase-III, New Dehi-110020

Corporate Office: B-206A, Sector-81, Phase-II, Noida-201305, Ultar Pradesi Tel: +91-120-4093901

Website: www.ppapco.in, E-mail ID: investorservice@ppapco.com

NOTICE

The 27" Annual General Meeting AGNN of PRP4 Automotive Limited (Company will be held on Friday, 18" September, 2022 at 11:30 AM (1ST) through Video Conference (VG) Officer Acido Visual Means (DAMN) which physical presence of immerbers at the venue, in compliance with the applicable provisions of the Companies AC, 2013, read with feeral forcial fields 20:2020 dates 61%, 2022 and 2022 dates 41%, 2022 which also has allowed listed entities to send their Annual Report in electronic mode Confectively referred to Scirculars, 1 here use of the AGN and be deemed to be the Registered Office of the Company at 54, Oksha Industrial Estate Pleases III, Bell 1 10/2020.

Phase III. Dehit 1 1002.

Notice for 27" AGM and Annual Report of the Company for financial year 2021-22 will be seriel electronically to all those members whose email addresses are registered with the Company Register & Tarnstark Agents (TMTs). Depository pericipants (DP) was proposed to the Company Register & Tarnstark Agents (TMTs). Depository pericipants (DP) was proposed in an on-the website of BTA. I.e. this principants in the Members can also access the same from the website of the State Continues to ESE Limited (FSE) and www.nselmid.com the website of the soften state of the State Continues to ESE Limited (FSE) and www.nselmid.com meseutherly Members may note that the defailed procedure for remote e-volting /e-volting during the AGM and to participate in the AGM will be provided in the rotice of AGM.

the AGIM will be provided in the notice of AGM.

Members may further note that the Board of Directors of the Company at their meeting held on Fladt, 13" May, 2022 has recommended a final dividend of 18. 1.5" per share or not held are via level in a first part of the director of members. The final provided is not the director of members, and the provided is not the director of members, and the provided is not the director of members, and any object to the approvided or members and the provided in the provided in the provided is not the provided in the provided in the provided is not the provided in t

services. Whembers may further note that the income Tax Act, 1961, as amended by the Finance Act 2020, mandates that dividend paid or distributed by a Company on or after 17 April, 2020, mandates that dividend paid or distributed by a Company on or after 17 April, 2020, mandates that dividend paid or distributed by a Company on or after 17 April, and the services of the Company of the Company

hembers are also requested to update their email addresses and bank accountetalls by following the procedure stated hereunder:

retails by following the procedure stated hereunder:

Demat holding: The members holding equity shares of the Company in demat form and who have not negistered their email addresses may temporarily register the same with the Company's RTA by citioning on the linic https://linkintimi.co.oi/email/legismail register/land of follow the registration process as guided himself. It is Carliffed that for primarual registration process as guided himself. It is Carliffed that for primarual registration process and the familiar that the process and the registration of the process and the process as guided them.

Ill members holding equity shares in physical mode are mandatory required to update eit PAN, KTO detais and Momiration to avoid freezing of folios on and after 17 fp.int, 2023 insurant to SEB Crocular No. SEBHHO/MIRSD/MIRSD_RTAMB/PICIR/2021;655 tetd 3" November, 2021.

incase of any query in registration of email address/bank account details, a member may send an email to M/s. Link Intime India Private Limited at mthe indess/emishrims.co.in. For any other queries members of the Company are requested to contact: -

Total injoiner queries interinees on the Curried Limited Trius I Limited Mobile Heights, 1st Floor, Pfot No. NH-2, C-1 Block LSC, Neer Sawirth Market, Janakspuri, New Delhi-110028 Tel.; +911-1941110005 Tel.; +911-194111000

For PPAP Automotive Limite

Pankhuri Agarwal Company Secretary & Compliance Officer Place: Noida Date: 15th August, 2022



Agritech (India) Limited

Off: Nath House, Nath Road, Aurangabad 4 CIN: L01110MH1993PLC073268 www.agri-tech.in

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30/06/2022

			Rs in Lacs				
	Particular	C	tuarter Ende	ed	3 Month	s Ended	Year Ende
No.		30-06-2022 Unaudited	31-03-2022 Audited	30-06-2021 Unaudited	30-06-2022 Unaudited	30-06-2021 Unsudited	31-03-2022 Audited
1	Total Income from Operations	22.85	146.82	72.49	22.85	72.49	507.02
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(7.07)	126.10	12.06	(7.07)	12.06	274.92
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7.07)	126.10	101.57	(7.07)	101.57	274.92
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)		126.10	101.57	(7.07)	101.57	274.92
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))		126.43	101.57	(7.07)	101.57	273.10
6	Equity Share Capital	594.00	594.00	594.00	594.00	594.00	594.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		8322.23	8423.80	8315.16	8423.80	8322.23
8	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations)						
	1. Basic:	(0.12)	2.13	1.71	(0.12)	1.71	4.60
	2. Diluted:	(0.12)	2.13	1.71	(0.12)	1.71	4.60

Techindia Nirman Limited

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30/06/2022

Sr.	Particular		tuarter Ende	ed	3 Month	s Ended	Year Ended
No.		30-06-2022 Unaudited	31-03-2022 Audited	30-06-2021 Unaudited		30-06-2021 Unaudited	31-03-2022 Audited
1	Total Income from Operations	0.00	0.24	0.00	0.00	0.00	0.24
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(14.12)	(10.04)	(22.65)	(14.12)	(22.65)	(52.57)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(14.12)	(10.04)	(22.65)	(14.12)	(22.65)	(52.57)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)		(10.04)	(22.65)	(14.12)	(22.65)	(52.57)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))		(10.04)	(22.65)	(14.12)	(22.65)	(52.63)
6	Equity Share Capital	1432.63	1432.63	1432.63	1432.63	1432.63	1432.63
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	(169.69)	(155.57)	(125.59)	(169.69)	(125.59)	(155.57)
8	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations)						
	1. Basic: 2. Diluted:	(0.10)	(0.07)	(0.16)	(0.10)	(0.16)	(0.37)

Notes:

1. The financial Resultswee reviewed by the sudit committee and were thereafter approved by the Board of Director at its my August 2022. The Statutory Auditors of the Company have carried out the audit of the Financial Results.

2. The above is an extract of the detailed format of Unusualted financial results for the quarter & three months ended on 30th June 2022 flied with Slock Exchange under Regulations 35 of the SEBI (Listing Regulations), 2015. The full format of the Financial Results for the Quarter & three months ended on 30th June 2022 are available on the Monary of India Limited and SEBI Limited and also on the Company's or the Change of India Limited and SEBI Limited and size on the Company's India Limited and India Results of India Limited and India Results of India Limited and India Results of India Resu imited and also on uno ...
On behalf of Board of Directors
Jeevanlata Kagliwal
Director

Place: Aurangabad Date: 12^e Aug. 2022

KORE FOODS LIMITED

Registered Office:Vision House, Tivim Industrial Estate, Mapusa, Goa 403 526 CIN: L33208GA1983PLC000520, Tel: (0832) 2257729, Email:companysecretary@korefoods.in Website: www.korefoods.in

PUBLIC NOTICE OF THE 39[™] ANNUAL GENERAL MEETING FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF KORE FOODS LIMITED (FORMERLY KNOWN AS PHOTOPHONE INDUSTRIES INDIA LIMITED/ PHIL CORPORATION LIMITED)

INDIA LIMITED/PHIL CORPORATION LIMITED)

Members plesse note that 32 Annual General Meeting (ASA) of Kore Foods Limited is scheduled on Tuesday, 20°.
September, 2022 at 1.00 am through hybrid marenic i. htrough physical presence as well as Video Corrientoning (VO;
or Other Audio Visual Means (QAVM)) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI
(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the Circular No. 1/42/202 dated
(3.04.202) Circular No. 17/202/d dated 13.04.2023 (circular No. 20/202/d dated (3.05.202) and circular No. 2/20/202 dated (3.05.202) and circular No. 1/42/202 dated (3.05.202) and circular No. 1/42/202 dated (3.05.202) and circular No. 1/42/202 dated (3.05.202) and circular No. 2/20/202 dated (3.05.202) and circular No. 2/202/202 dated (3.05.202) and circular No. 2/202/202/202 dated (3.05.202) and circular No. 2/202/202/2

uress: tamatics Business Solutions Limited, Plot No. B-5, Part B Crosslane, MIDC, Andheri (East), Mumbai , 400093.

Email: investorsqv@datamaticsbpm.com In case of Members holding shares in Demait mode are requested to submit the request to register their email address to their Depository Participants with whom they maintain their Demail accounts. smithers can attend the AGM through VC/OA/M or through physical presence as per the instructions given in the fice of 99m.ACM.

clobe of 39th AGM.

The Company will be providing remote e-voting and e-voting and physical voting facility to all its members to cast the cotes on all resolutions set froit in the 39th AGM holice. The defail instructions for casting vote through Remote loting, E-voting and physical voting outling 39th AGM for themsets holding shares in physical form or Demat form with the top the provided in the Notice of 39th AGM.

The contractions of the provided in the Notice of 39th AGM. aistration of KYC:

rowgestatuou to TVC.

To Members holding shares in physical mode SEBI vide its circular dated 3.11.2021 has mandated the members thumber PAN, KYC details and Nomination details. Members holding physical shares are requested to submit the PAN (YC details including Bank details and Komination details to Companys RTA at Detamatics Business Solution Limited, PON No. BS, Part & Crosslane, MIDC, Andhen (East), Murcha 400985 by sending the relevant forms which are evaluated to the velocity of the Company RTA of the PAN (PAN No. BS). The Crosslane is the Company RTA of the PAN (PAN No. BS) and the PAN No. BS) and the PAN (PAN No. BS) and the PAN No. BS) and the PAN (PAN No. BS) and the PAN No. BS) and the PAN No. BS (PAN NO. BS) and the PAN

Puja Joshi etary-cum-Compliance Officer Date: 15/08/2022 Place: Mapusa, Goa. Company Secret

RKEC PROJECTS LIMITED, CIN-L4S200AP200SPLLC04S795, Registered office 10-12-1, 3rd floor Rednam Alcazar Redbam Gardens opp SBI main branch, Visakhapatnam 530002.Ph- 0891-2574517, website-www.rkecprojects.com



	EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022										
						(R			share data)		
				lalone		Consolidated					
Sr.	Particulars		Months E		Year Ended				Year Ended		
No.	3		31-03-2022		31-03-2022						
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited		Unaudited			
1	Total Income from Operations	3120.33	9943.47	3522.96	20864.87	4648.02	9959.9	3528.5	21071.93		
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	134.6	-4.38	319.47	918.57	133.81	85.73	319.7	1008.95		
3	Net Profit for the period (before Tax after Exceptional										
	and/or Extraordinary items)	134.61	-4.38	319.47	918.57	133.81	85.73	319.7	1008.95		
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or										
	Extraordinary items)	73.08	-91.18	259.76	628.34	72.48	-7.68	259.93	711.89		
5	Total Comprehensive Income for the period (Compromising Profit/Loss) for										
	the period (after tax)&Other Comprehensive Income (after tax)]	73.08	-91.18	259.76	628.34	72.48	-7.68	259.93	711.89		
6	Equity Share Capital (FV Rs.10 Per share)	2,399	2,399	2,399	2,399	2,399	2,399	2,399	2,399		
7	Other Equity				11227.12				11310.67		
8	Earnings per equity share (Face value of Rs.10/- each)										
	-Basic	0.30	0.23	1.08	2.62	0.03	(0.03)	1.08	2.97		
1	-Diluted	0.30	0.23	1.08	2.62	0.03	(0.03)	1.08	2.97		

| -Diluted |
|-Diluted |
|-Dil Place : Visakhapatnam Date: Aug 13, 2022

INDOSTAR HOME FINANCE PRIVATE LIMITED

ce: One World Center, Tower 2A, 20th Floor, Jupiter Mills Co Mumbai - 400013, India ontact@indostarcapital.com. CIN Number: - U65990MH2016 Contact No.: - Mr. Baliram Jaywant Pandit

U65990MH2016PTC271587

NOTICE OF SALE BY PRIVATE TREATY

[See Rule 8(8) read with 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 20221

SALE OF MINOVABLE ASSETS CHARGED TO THE INDOSTAR HOME FINANCE PRIVATE LIMITED UNDER THI
SECURITISATIONAND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND EMPOREMENT OF SECURITY INTEREST ACT 2000.

to undersigned as Authorized Officer of INDOSTAR HOME FINANCE PRIVATE LIMITED (hereinather referred to a Secured Creditor*) has black now prosession of the schedule propertyles) us 11/4) of the SAFRAESIAN.

Secured Creditor* in the state of the schedule propertyles as described hereunder is gold as forest intrough Private Treaty as per the simma agreeable to the Socured Creditor for realization of the duse on 'as is Where is Basis', 'As is What is Sasis', Whatever is There is askind "not Norousce asking,' articulates of which an eleven hereund."

, particular () part										
Name of Borrower(s)	Date & Amount of 13(2) Demand Notice	Description of Property	Reserve Price	Date & Time of sale by Private Treaty						
LNKALOHL-09180005199 & LNKALOHL-09180005200 Branch-Mumboli Kalyan Borrower(s) Name(s)- SANTOSH SHALIGRAM SALUNKE (Borrower) SNEHAL SANTOSH SALUNKE (Co-borrower)	30/10/2021, ₹ 13,73,515/- (Rupees Thirteen Lakh Seventy-Three Thousand Five Hundred Fifteen Onlylas on 18-10-2021 along with further interest and charges until payment	Property Bearing: Flat No. 001, Ground Floor, Building No. 505, Sanjivani Complex, Near Shilpa Hotel, Kalher, Bhiwandi, Thane-421302. Four Boundaries: North: -Building No: 2b, East-Internal Road, West: Internal road, South: - Building No: 9d	₹ 9,00,000/- (Rupees Nine Lakh Only)	30/08/2022 10:30 AM to 4:30 PM						

Basis'. The purchaser will be required to deposit 25% of the sale consideration on the next working day of and conditions for sale and the remaining amount within 15 days thereafter. The purchaser has deposit 25% by wey of Demand Drain in serv. "NDOSTAR Home Finance Private Limited" or by way of RTGS NEFT to the account details me Bank Amore (NDIOS DANK Ltd, Admin Portit, Mumba). Bank Account No: 2588277880, IFSC Code: INDB000006, along with self-altested copies of the PAN Card, Andhar Card, Residence Address Proof, Board Re and Address Proof.

Failure to remit the amount as required under clause (2) above, will cause forfeiture of amount already paid inc

amount paid.

The property is being sold with all the existing and future encumbrances unknown to the Authorized Officer/Secured Creditor. The Authorized Officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third-party claimfar/gribations.

The purchaser shall conduct due difference on all appears telled to the property under set through private treaty to his astistation. The purchaser shall not be entitled to make any claim against the Authorized Officer/Secured Creditor in this regard at alter date.

a later date. The Authorized Officor of the Secured Creditor reserves the right to reject any offer of purchase without assigning an Incase fromce than one offer, the Authorized Officor of the Secured Creditor will accept the highest offer. The Successful Furnatives at hill be any any attactory date, bases, for papelsh, stamp duty, righteritor frees, etc. the bepaid norder to get the property conveyed/dehever of instherful Service ap port the applicable law; Sacies sudject to be comfirmation by the Authorized Officor of the Secured Creditor;
The Borrowew(s) are hereby given 15 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 to pay the sun above before the delto of Privals Treaty and the sun of the Company of the SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 to pay the sun above before the delto of Privals Treaty and beautiful.

accove before the date of Privata Treaty failing which the immovable property will be soid by Privata Treaty and balance, if any, will receive an observed with interest and color.

12. The Total Loan Outstanding amount is not the loan foredosure amount. Further interest and all other charges (if any) shall calculated at the time of closure of the loan.

13. The Authorized (DifferiliSecured Conforting shall not be responsible for any liabilities whatsoever pending upon the property mentioned above. The Property shall be sold on As is Where is Basis', As is What is Basis', Whatever is There is Basis' and Tercourse Basis'.

The sale has to be registered at the earliest else the purchaser has to give the request letter to the Authorized Officer of the Sec Creditor mentioning the reason of delay for the registration. The interested parties may contact the Authorized Officer for further delais/clarifications and for submitting their application. Sale shall be in accordance with the provisions of SARFAESI Actificates.

Place : Mumbai Date : 13/08/2022

SCOOTERS INDIA LIMITED

(A Government of India Enterprise)

Regd. Office: GPO Post Bag No. 23, Sarojini Nagar, Lucknow - 226008 Ph.: 0522 - 2476242 CIN No.: L25111UP197

		Quarter	Quarter	Quarter	Year to Date	figures for th
SI.		Ended	Ended	Ended		Ended
No.	Particulars	30.06.2022 Unaudited	31.03.2022 Audited	30.06.2021 Unaudited	30.06.2022 Unaudited	30.06.202 Unaudite
1	Revenue from Operations	-	-		-	
II	Other Income	87.02	2,460.64	21.62	87.02	21.62
III	Total Income (I+II)	87.02	2,460.64	21.62	87.02	21.62
V	Expenses					
	Cost of materials consumed	-	-	-	-	-
	Purchases of Stock-in-Trade			(0.00)		
	Changes in Inventories	-	3.96 60.46	(3.96) 172.10	-	(3.96) 172.10
	Employee benefits expense Finance costs	138.00	136.48	142.55	138.00	142.55
	Depreciation and amortization expense	130.00	130.40	32.51	130.00	32.51
	Other expenses	85.40	543.99	29.40	85.40	29.40
	Total Expenses (IV)	223.40	744.89	372.60	223.40	372.60
ı	Profit/(loss) before exceptional items and	(136.38)	1.715.75	(350.98)	(136.38)	(350.98)
1	tax (I- IV)	(100.00)	1,710.70	(000.00)	(100.00)	(000.00)
η	Exceptional items	-	-	-	-	
II	Profit/(loss) before tax (V- VI)	(136.38)	1,715.75	(350.98)	(136.38)	(350.98)
Ш		-	-	-	-	
	(1) Current tax	-	-	-	-	-
	(2) Deferred tax	-	-	-	-	
ľ		(136.38)	1,715.75	(350.98)	(136.38)	(350.98)
	operations (VII-VIII) Profit/(loss) from discontinued operations					
i	Tax expense of discontinued operations	-		-	-	
i						
•	(after tax) (X-XI)		- 1	-	_	
II	Profit/(loss) for the period (IX+XII)	(136.38)	1,715.75	(350.98)	(136.38)	(350.98)
		(100.00)	1,710.70	(000.50)	(100.00)	(000.50)
	A (i) Items that will not be reclassified to			-		
	profit or loss					
	- Gain / (Loss) of defined benefit Obligation	-	-	-	-	-
	(ii) Income tax relating to items that will not be		-	-	-	-
	reclassified to profit or loss					
	B (i) Items that will be reclassified to profit or loss	-	-	-	-	
	(ii) Income tax relating to items that will be		-	-	-	
	reclassified to profit or loss					
¥		(136.38)	1,715.75	(350.98)	(136.38)	(350.98)
	(XIII+XIV)(Comprising Profit (Loss) and Other					
VI	Comprehensive Income for the period) Earnings per equity share (for continuing					
"	operation):	-	-		_	
	(1) Basic	(0.16)	1.97	(0.40)	(0.16)	(0.40)
	(2) Diluted	(0.16)	1.97	(0.40)	(0.16)	(0.40)
VII		(0.1.0)		(0.10)	(0.1.0)	(01.0)
•••	operation):					
	(1) Basic	-	-	-	-	
	(2) Diluted		-	-	-	
VII		-	-		-	-
	Continuing and operation) :					
	(1) Basic	(0.16)	1.97	(0.40)	(0.16)	(0.40)
	(2) Diluted	(0.16)	1.97	(0.40)	(0.16)	(0.40)

thereunder and other 3.The Company's he

In Reporting ; (TWL As 34) prescribed under section is 3 of the Companies Act 2015, Read with the relevant rule issued for and other accounting principles generally accepted in finited, ompany's business falls within a single business segment in terms of the Indian Accounting Standard 108*Operating six and hence additional disclosures not required nue from Operations for the Quarter ended 30th June, 2022 is net of Goods and Service Tax (GST) which is applicable

Segments' and retries encourage was the flags of the district and the segment of Goods and Service Tax (US1) which is approximately a Homeron for the Claratter model 30th June, 2022 is net of Goods and Service Tax (US1) which is approximately a flags of the service of the Service Tax (US1) which is a part of fixed assets, similarly under ind AS-116 all leases are transformed to flight of USA Assets and disclosed appropriate.

5. Indicate Previous GAAP tessethoid under which a great and the service of the servic

exercised due diligence be maure that the financial results for the Quarter ended 30th June, 2022 provide a true and fair view of the results of the Company in accordinace with Ind AS.

7. Pursuant to letter No. F. No. 3(1)/2020-FE-VI, dated 2801/2021 issued by the Gov. of India, Ministry of Heavy Industries & Public Enterprises, apparentment of Heavy Industries & Industries & Public Enterprises, apparentment of Heavy Industries & Industries & Public Enterprises, and in the Company as only with shatting down all the operations as per IP De Guideline on closur-vivide 0.0 tild earlies of the Company (excluding Building & Scier Power, in compliance of the above letter, the management had actioned the Assets of the Company (excluding Building & Scier Power, in compliance of the above letter, the management had actioned the Assets of the Company (excluding Building & Scier Power, in Company as per the guidelines at the senties, in accordance with the same remaining assets the when shifted in a separent adjuscable group and actissfield as "Assets belief for Scier According," as per the relevant provisions of Ind AS 105, depreciation on fload assets has not been charged during the period. Accordingly, as per the relevant provisions of Ind AS 105, depreciation on fload assets has not been charged during the period.

R Perioda avoid of the relevant provisions of Ind AS 105, depreciation on fload assets has not been charged during the period.

R Perioda avoid of the relevant provisions of Ind AS 105, depreciation on fload assets has not been charged during the period.

o current period classification. On behalf of Board of Direc For Scooters India Lim Chairman & Managing Dire

Place:Lucknow Date: 12th August, 2022

सोमवार दि. १५ ऑगस्ट २०२२

▶ लक्षवेधी

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची तब्येत खालावली

दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राज श्रीवास्तव यांची हृदयविकारानंतर तब्येत खालावली आहे. व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी १० ऑगस्ट रोजी त्यांच्यावर एन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोर्दीनी श्रीवास्तव कुटुंबाला फोन करून चौकशी केली. राजू श्रीवास्तव यांच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतरही ते अद्याप बेशद्धावस्थेत आहेत. त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी ठीखा श्रीवास्तव यांना फोन करून प्रकृतीची चौकशी केली. तसेच मदतीचा हातही पुढे केला

भीती सोडल्यास अखंड भारत शक्य : भागवत

नागपूर : नऊ हजार वर्षे जुन्या भारतीय



प्रस्थितिपराचि परात्र भादेतः भाषण भारतवञ्चाय प्रयान जाहरा. जावन भीती सोडल्यास अखंड भारत शक्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी नागपूर येथे केले. उत्तिष्ठ भारत अंतर्गत 'भारत २०४७ : माय व्हिजन, माय ऍक्शन' या विषयावर सरसंघचालक भागवत यांनी उपस्थित युवकांना संबोधित केले. ते म्हणाले, काही इतिहासकार भारतीय संस्कृती २४०० वर्षे जुनी असल्याचे सांगतात. वास्तविक पाहता आपली संस्कृती नऊ हजार वर्षे जुनी आहे. ते सिद्ध झाले आहे. भविष्यात ही बाब आपल्या . पाठ्यपस्तकांमध्येही येईल, हे परिवर्तन त्रोठयपुरतायमध्यक्षा यज्ञस्यः ह नारपा होईस्तोवर प्रतीक्षा न करता प्रत्येक युवकाने भारताला मोठे करण्यासाठी कार्य करायचे आहे. भारत हा जानसंपन्न आणि संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वाची एकता मानणारा आहे. हाच विचार प्रत्येक युवकाने अंगिकारत आयुष्यात प्रत्येक कार्य उत्कृष्ट आणि कुशलतेने करायचे आहे. भारत हा अहिंसेचा पुजारी आहे दुर्बलतेचा नाही.

महाराष्ट्रात खातेवाटप जाहीर; तिजोरीच्या चाव्या फडणवीसांकडे

१८ मंत्र्यांना खाती, सर्वात जास्त खाती शिंदेंकडे; महत्त्वाची खाती भाजपकडे





मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकारमधील १८ मंत्र्यांना अखेर खातेवाटप झाले आहे. या खातेवाटपात भाजपाला महसूल, उच्च व तंत्रशिक्षण अशी महत्त्वाची खाती मिळाली आहेत विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असणार आहेत त्यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती असतील.

महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा महाराष्ट्राच्या राज्य मात्रमङ्काना पहिल्या टप्प्यातील विस्तारामध्ये भाजपाचे ९ आणि त्रिंदे गटातील ९ अज्ञा एकूण १८ नेत्यांनी मंत्रिपदाची ज्ञापथ घेतली होती. मात्र, अद्याप हे सर्व नेते कोणत्याही खात्याविना मंत्री होते. असे असताना रविवारी खातेवाटप

इतर १८ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत

राधाकृष्ण विखे-पाटील: महसूल, पशुसंवर्धन आणि

- सुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य
- चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
- डॉ. विजयकुमार गावित : आदिवासी विकास गिरीष महाजन : ग्राम विकास
- आणि पंचायती राज, वैद्यकीय

झाले आहे. यातही सर्व महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवली आहेत. त्यांच्याकडे वित्त व नियोजन, गृहखाते, गृहनिर्माण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार

शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण • गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता

- दादा भुसे : बंदरे व खनिकर्म • संजय राठोड : अन्न व औषध
- सरेश खाडे : कामगार
- संदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन
- उदय सामंत : उद्योग प्रा.तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
- रवींद्र चव्हाण : सार्वजनिक

अशी एकण ८ खाती आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे एकूण १४ खाती ठेवली आहेत. यामध्ये सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती

बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व

- अब्दल सत्तार : कृषी • दीपक केसरकर : शालेय
- शिक्षण व मराठी भाषा अतुल सावे : सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
- शंभराज देसाई: राज्य उत्पादन
- कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास.

व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन व इतर खाती देण्यात आली आहेत.

शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांचे निधन

• मुंबई-पुणे महामार्गावर अपघात; आज बीडमध्ये अंत्यसंस्कार



मेटे यांची अपघातगस्त कार

मुंबईला येत होते.

विनायक मेरे यांचे पहारे निधन ावनीयक मेंट यांच पहाट निष्क इसाले. त्यात त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती. त्यांचे निधन घटनास्थळी झाले होते. त्यांना सकाळी ६.२० मिनिटांनी रुणालयात आणले असता, त्यांची तपासणी करण्यात आली, तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर आणि एक पोलीस हे देखील या अपघातात गंभीररित्या जखमी झाले आहेत. आमचे डॉक्टर त्यांना उपचार करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. त्यांच्या ड्रायव्हरची प्रकृती मात्र चांगली आहे. असे एमजीएम हॉस्पिटल मेडिकल डायरेक्टर कुलदीप सलगोतरा यांनी सांगितले.

याना सागतल. मेटेंचा ड्रायक्तर एकनाथ कदम यांनी सागितले, आम्ही बीडवरून मुंबईला जात होतो. पहाटे ५ च्या सुमारास रस्त्यात एका ट्रकने आम्हाला हुल दिली. या ट्रकच्या बंपरमध्ये आमची कार

चौकशीसाठी ड्रायव्हर ताब्यात

दरम्यान, विनायक मेटे यांच्या मृत्यूबद्दल काही नेत्यांनी तसेच शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केली आहे. या अपघातात विनायक मेटे यांचा ड्रायव्हर एकनाथ कदम याला किरकोळ जखम झाली आहे. अपघाताबाबत अधिक माहितीसाठी नवी मुंबई पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतले होते. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याला भाता रसायनी (रायगद जिल्हा) पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. अपघाताबाबत एकनाथ कदम यांच्याकडून सविस्तर माहिती पोलीस घेणार आहेत. यासंबंधी त्याचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. विनायक मेटे यांचा अपघात झाला तेथील सीसी टीव्हीदेखील तपासण्यात येणार आहेत

अडकली. त्याच स्थितीत आमची कार काही अंतरापर्यंत फरफटत गेली. पण मदत पोहोचण्यासाठी तासभर लागला. मी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पण, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सकाळी ६ च्या सुमारास रुग्णवाहिका आमच्यापर्यंत पोहोचली.

भारताने आक्षेप घेतलेल्या चिनी इजिप्तमध्ये चर्चला आग; जहाजाला श्रीलंकेची परवानगी

कोलंबो : चीनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त जहाजाला श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात येण्यास भारताने आक्षेप घेतला होता, त्याला तेथे १६ ते २२ ऑगस्टरस्यान विसावण्यासाठी आता श्रीलंका सरकारने परवानगी दिली आहे.

ला जाह. चीनचे हे संशोधनात्मक जहाज भारताच्या लगतच्या सागरी टप्प्यात थांबविण्याची परवानगी चीनला देऊ नये, असे आवाहन भारताने श्रीलंकेला केले होते. चीनचे हे 'युआन वांग ५' जहाज हे सागरी क्षेपणास्त्रे आणि उपग्रहांचा माग काढणारे आहे. ते ११ ऑगस्ट रोजीच हंबनटोटा बंदरात येऊन तेथे १७ ऑगस्टपर्यंत इंधन भरण्यासाठी थांबणार होते. पण, हे जहाज संरक्षणदृष्ट्या महत्त्वाच्या अशा दक्षिण सागरी प्रदेशात थांबविण्यास भारताने

श्रीलंकेकडे आक्षेप घेतला होता त्यामळे. नियोजित तारखेला हे जहाज त्यामुळ, ।नया।जत तारखला ह जहाज हंबनटोटा बंदरात येऊ शकले नाही. भारताच्या आक्षेपामुळे या जहाजाचा हंबनटोटा बंदरात येण्याचा दौरा लांबणीवर टाकण्याची विनंती श्रीलंकेने गेल्या आठवड्यात चीनाला केली होती. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जहाजाला याच बंदरात येण्याची परवानगी श्रीलंकेने दिली आहे.

हंबनटोटा बंदराच्या पूर्वेस सहाशे सागरी मैलांवर थांबलेले हे जहाज श्रीलंका सरकारच्या परवानगीच्या पतीक्षेत होते या बंदराच्या उभारणीसाठी चीनने मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठ केला आहे. जहाजाला परवानर्ग देण्याचे हे पकरण श्रीलंका सरकारने योग्यरित्या हाताळले नाही, अशी टीका तेथील विरोधकांनी केली आहे.

चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू

कैरौ : डजिप्तच्या गिझा शहरातील करा : डाजप्तच्या गाम्झा डाहरताल चर्चला लागलेल्या आगीत ४१ जागांचा मृत्यू झाल आहे. या आगीत मृत्यू झालेल्यांमध्ये ३५ लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी ५ हजार लोक उपस्थित होते. इजिप्तची राजधानी असलेल्या कैरोमधील गिझामध्ये रविवारी ही घटना घडली आहे. इजिप्तची राजधानी कैरौमधील गिझा

इंजिपचा राजवाना परानवाल गाड़ा येथील चर्चमध्ये ५ हजार लोक प्रार्थन-साठी जमले होते. नेमक्या त्याचवेळी चर्चला आग लागल्याने लोक सैरावैरा चचला आग लगान्यान लाक सरावर पळू लगाने. यामुळे चर्चमध्ये चॅगराचेंगरी झाली. त्यात ४१ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुले, चर्चमधील धर्मगुरू आणि नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. या घटनेतील जखर्मींची संख्या



चर्चची झालेली दरावस्था.

अद्याप समोर आलेली नाही. चर्चला ालेल्या आगीत मोठे नुकसान झाले

आह. अबू सेफिन चर्चला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. चर्चची इमारत जुनी असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली, आग लागल्याने चर्चमधील नागरिकांनी पळापळ सुरू केली आणि यामुळे चेंगराचेंगली झाली.

🕨 राजधानी कैरोमध्ये गिझा शहरातील घटना : मृतात ३५ चिमकल्यांचा समावेश

पड़न होते त्यानंतर सकाळी त्यांना

पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना

या दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली

राजकाय वर्तुळात जाककळा पसरला आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दूपारी बीडमच्चे अंत्यसंस्कार होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ जिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अज्ञांक चव्हाण, मंत्री

चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी विनायक मेटेंच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केला आहे.

मेटे हे आपले एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने

येत असताना हा अपघात झाला. रविवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ त्रिंदे यांच्यासोबत मराठा अरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते

मत घोषित केले

यामुळे गुदमरून अनेकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या अधिकअसल्याचे सांगण्यात येत आहे. चर्चमध्ये लागलेल्या आगीचे नमके कारण अद्याप समोर आले नाही. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गॉर्ट सर्किटमुळे आग लागली. रविवारी सकाळी ही घटना घडली आहे. अमिशमन दलाच्या १५

गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जखर्मीना आणि मृत व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इजिप्तच्या आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार ५५ जण जखमी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते होसाम अब्देल गफर यांनी याबाबत माहिती दिली.

जे. के. रोलिंग यांनी सलमान र**ऽ**दी

रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी

न्यूयॉर्क : लेखक सलमान रझ्दी यांच्यावरील हल्ल्यानंतर आता जगप्रसिद्ध लेखिका जे. के. रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रइदी यांच्यावर करण्यात आला आहि. रहदा यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी ट्वीट केले होते. या ट्वीटला उत्तर म्हणून एका ट्विटर युजरने घाबरू नका यानंतर तुमचा नंबर आहे, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जे के रोलिंग यांनी धमकी देणाऱ्या या संदेशाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. जे. के. रोलिंग

यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करणारे ट्वीट केले होते. तसेच रक्ष्ये लवकरच बरे व्हावेत अशी

अपेक्षा व्यक्त केली होती. याच ट्वीटल उत्तर म्हणून एका ट्विटर वापरकर्त्यान घाबरू नका यानंतर तुमचाच नंबर आहे, असे ट्वीट केले. ज्या ट्विटर खात्यावरून रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या HDFC BANK

प्रमु. क.	कर्ज खाते क्रमांक	कर्जदाराचे नाव	9 ऑगस्ट 2022 प्रमाणे थकवाकी रक्कम	विकी सूचनेर्च तारीख
1	XXXXXXXX	जयप्रकाश सी सरदेसाई	495,277.94	10 ऑगस्ट 2

सुप्रभात

१९४४, शुभकृत् संवत्सर, श्रावण मास, कृष्णपक्ष, **तिथी :** चतुर्थी, नक्षत्र : उत्तराभाद्रपदा दिनविशेष : संकष्ट चतुर्थी (चं. उ. २१:४४), स्वातंत्र्य दिन

सर्यास्त सं. ०६:५८

भरती: दु. ०१:०८, रा. ०१:२८ ओहोटी : स. ०६:४०, सं. ०७:३१



१) उद्याच्या उद्या ३) एक प्रख्यात ऐतिहासिक गायक ७) ताटातूट ९) खणण्याचे एक अवजार १०) सम्राट १२) टप्पा १३) किंमतीपेक्षा कमी १४) शिजवलेले तांदळ १५) काठ १७) काव्य २०) तापविणे २२) समज २३) पुण्यातील एक गणपती २५) गणेश २७) वीस द्स्त्यांचे पुडके २८) अंकजाल २९) हती ३१) प्रवीण ३२) चांगले (अक्षर वगैरे).

उभे शब्द :
१) उत्कृष्ट २) वाफेचा
शेक ३) घुसळलेले दही
४) मस्तक झुकवून नमन
करणारा ५) पांडवापैकी
एक ६) आय ८) कण
११) लहान घण १५) नवा
१६) सर्प १८) वस्त्र
१९) वंदन २०) कब्जा
२१) शहर २४) युद्ध
२६)जाणण्याची शक्ती
२८)शृंगार २९) भीमाचे
आयुध ३०) कलाबूत.

	शब्दकोर्ड २०९८चे उत्तर										
	ना ना	स्ति	क		च	क्र	्र वा	क		दं	
न	₹		च च	कि	त		₹	ज	वा	त	
	t° द	स स	स		को को	क	णी		फा		
ī		₹		ा क	₹			श्री श्री	₹	ा म	
		ब	ा द	ली		^१ ८ ब	₹	व		ळ	
	तो तो	ਰ	या		रू का	च		र्ध		क	
	ह			₹ŧ ЭП	या	ਰ		^{२२} न	₹	τ	
	म	श	€.	₹			श मो		চ		
	ਰ		₹	क्त		र का	₹	खा	नी	स	

[हाजीपुरात तिरंगा यात्रा]



बिहार राज्यातील हाजीपरमध्ये ७६ व्या स्वातंत्र्यदिन

मुंबई : दलाल स्ट्रीटचे 'बिग बुल' राकेश

त्यांनी गत आठवड्यातच 'अकासा

एअरलाइंसच्या माध्यमातून एव्हिएशन सेक्टरमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर

लगेचच ही धक्कादायक बातमी आली

आहे. झुनझुनवाला यांनी १९९२ च्या हर्षद मेहता घोटाळ्याचा खुलासा झाल्यानंतर जॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून

मोठा नफा मिळवला होता. यासंबंधीच्या माहितीनुसार, राकेश

झुनझुनवाला प्रदिर्घ काळापासून आजारी होते. त्यांना रविवारी सकाळी

झुन झुन वाला यांचे रविवारी सकाळी निधन

झाले. अवध्या ५ हजार रुपयांपासून

्री सुमारे ४३.३९ कोटींचा पल्ला गाठणारे झुनझुनवाला ६२ वर्षांचे होते

'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचे निधन

बाजाराची आवड निर्माण झाली.

६.४५ च्या सुमारास मुंबईच्या ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्यांचा

मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झुनझुनवाला यांच्या निधनावर शोक

व्यक्त केला आहे. ते म्हणाले की राकेश

झुनझुनवाला एक दुर्दम्य इच्छाशक्तीचे व्यक्ती होते. जीवनाने परिपूर्ण, विनोदी

व अंतर्दृष्टी असलेल्या झुनझुनवालांनी आर्थिक जगतावर आपली अमिट

ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

कॉलेजचे शिक्षण घेताना शेअर बाजारात प्रवेश

झुनझुनवाला यांनी महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच शेअर बाजारात प्रवेश केला होता. त्यांनी इंस्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटमधून सीएची पदवी घेतली. त्यांचे वडील प्राप्तिकर अधिकारी होते. त्यांच्या माध्यमातूनच त्यांच्या मनात शेअर

दिल्लीत दोन बांग्लादेशी जेरबंद, पंजाबमध्ये ४ अतिरेक्यांना अटक

टिल्ली : टिल्ली पोलिसांनी रविवारी २ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून पासपोर्ट व बांग्लादेशी मंत्रालयांचे १० बोगस स्टॅम्प जप्त केलेत. डीसीपी द्वारका एम. हर्षव-र्धन यांनी सांगितले की, पालम भागातून

धन याना सागतल का, पाठम भागात्त पकडण्यात आलेल्या संग्रियतांच नाव मोहम्मद मुस्तफा व मोहम्मद हुसैन आहे. १५ ऑगस्टपूर्वी गुप्त खबरीच्या आधारावर पोलिसांनी बांग्लादेशी नागरिकांच्या घरी धडा टाकली. यानेळी त्यांच्याकडून १ डझन पासपोर्ट व बांग्लादेशी मंत्रालयाचे १० नकली स्टॅम्प जप्त करण्यात आले. चौकशीत त्यांना याविषयी कोणतेही खास स्पृष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पंजाबमध्ये आयएसआय पुरस्कृत अतिरेकी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणी कॅनडा स्थित अर्श जारमः या प्रयोज्या पाठा स्थित गुरजंत हल्ला व ऑस्ट्रेलिया स्थित गुरजंत सिंगशी संबंधित मॉड्यूलच्या ४ सदस्यांना अटक करण्यात आली आहे. पंजाबच्या

छाप सोडली. भारताच्या प्रगतीसाठी ते कायम उत्सुक असत. त्यामुळे त्यांचे

निधन दु:खद आहे. त्यांच्या कुटुंबीय व

चाहत्यांप्रती माझ्या संवेदना. राकेश झुनझुनवाला यांना भारताचे

डीजीपींनी दिलेल्या माहितीनसार. या आरोपींकडून ३ ग्रेनेड, एक आयईडी, दोन ९ एमएम पिस्तूल व ४० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

> नोंदणीकृत कार्यालयः व्हिजन हाऊस, थियी इंडस्ट्रीअल इस्टेट, म्हापसा, गोवा ४०३५२६ सीआयएनः एल३३२०८जीए९९८३पीएलसी०००५२० दूरध्वनीः (०८३२) २२५७७२९ nysecretary@korefoods.in | संकेतस ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सार्वजनिक सूचना

कोअर फूड्स लिमिटेड

कोअर फडरा लिमिटेडच्या समभाग धारकांसाठी

(फोटोफोन इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड/फिल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून पूर्वी ओळखले जाणारे)

(शाटाजिंग) च इंतरदूरिज इंडिबंडी (तांमांटाडीमिक कांभारां ना तांमांटाड में पूर्व पूर्व आंक्रवात जांगां।)
बच्चां कुम्या में व्यापी के कोल पूर्वत विशेषकी इसे वार्विक संवाधामण स्था (परिण्य माक्याद स्ट करेंदर २०२४ की सवाकी
स्व वार्वा प्रकार पर्वस्वती तसेच दिसेकी वांम्बलनिया (बोली) विकास वार्व वांक्रियों तिक्क्ष्मत मिन्स (बोली)स्थाय माक्याद्वाद कंपनी कांव्य इसे आमि सेवी तिस्टीमा ऑक्टिनेस्टम बंद डिक्सकोल रिक्सप्टर्स एंट्रोस्ट्रिक २०५५ कांवित लागू होण्या तान्दुवीमाणे व कांवित व्यावस्था सावधानी (सम्ती) वार्वी केलेक्य परिचयक क १४००० विनाविक ०५४३०० प्रिप्यक्र के १४००० विनाविक १४४० वरिवारिक १४४६०० परिपयक १०००० विनाविक ४०५,२००० वाणी परिचयक क २१००० विनाविक ०५५३०० आणि सिवार्युटीज अंब एस्केश बार्वे कांव्य इंक्यिया वार्व्य स्थापता केंग्या ताल्या कांव्य केंद्रिक प्रकार कांव्य क्षित्र स्थापता विकास कांव्य क्षा क्षा स्थापता कांव्य कांव्य क्षा स्थापता विचार कांव्य कांव्य

भगर आह. इरील परिपत्रकांच्या अनवंगाने वार्षिक सर्वसाधारण समेची नोटीस आणि आर्थिक वर्ष २०२१-२०२२ दरम्यान वार्षिक अहवाल केवळ डलेक्टॉनि तराज पोरमञ्जाब्य अनुभागन चारिक संस्ताधारण समयी नाटीत आणे आधिक वर्ष २०२४-२०२२ स्यामा चारिक अवसाल कवळ इस्वाहीन्य स्वाहीने या संस्ताण नाटीकल व्याहेल वर्षों हेल पार्ट में कांश्री निवार पिताइए केंद्र ट्राम्बस्य एक्टा (कार्टी) किया विशिविद्यों पार्टिमेशिक्ट विगीर केंद्र निवारीक्षर आहेत. २०२४-२०२ या आर्थिक पर्यमाली ३१ व्या चारिक संस्ताधारण समा आणि चारिक अवसालामी नाटीस कंग्लीस विशेवस्थ्याल Wuw.demodos.ba माणी मार्चेन प्रतिक एक्टबेलमा सरेकस्वाद्य (www.beats.ba.) की प्रत्यास करना निवार चीरास केंद्र या सरसाला होत्या प्रता कंपनी किया आरटीए किया हीमीयों नोत्यांकृत नाही, व्यांना एजीएमधी नीटीस, वार्षिक अस्वालासह कोमार्टेह विभाग प्राप्त कर्पनाया सेकार्स वारास्त कर्पनील, तर स्वांनी त्यांचे नात, फोलिओ क्रमांक, ईमेल पदा, पता आणि पंन कार्डबी हवां

साक्षांकित प्रत कंपनीच्या इमेलवर companysecrelary@korefoods.in किंवा कंपनीच्या रजिस्हार आणि ट्रान्सफर एजंटच्या पुढी परयावर नमूद करून त्यांथे ईमेल पत्ते नॉविविण्यात याते. डेटामॅटिक्स बिझनेस सोल्यूशन्स लिमिटेड, प्लॉट क्र. बी.५, पार्ट बी क्रॉसलें

परवारत ने मुद्द करने तथा व व्यस्त पर नावाययाया या उत्पादक्त व्यस्ति हो व्यस्ति हो व्यस्ति हो उत्पादक्त आहे. इस प्रभावताती और पेत्र में कृष के 2003, इंग्रेज (meetorary) ब्रिजियात के अपने आहे कि व्यस्ति हो अपने कि कि विकास के मौद्यियात यावा । कींट सक्तातित केशन वारकोंने वार्ष्य इंतिक प्रशास वार्यक्र वार्यक्रीतात एजीएमको उपनित्त तरह सकतात. अपने आध्या तर्व स्वस्तान ३२ था पडीएम गेटीसफो निश्चित केशना वार्यकाला उत्पादक स्वतान करणावादी दूरका ईनावता आणि ईनावदान वार्यक्र वार्यक्त स्वतान कृष्या प्रदान करणार आहे भीतिक सक्तातीत शेवर धारक किंवा और स्वरूपतील शेवर धारक असतेत्वा वारवालाकी विकास वार्यक स्वतान कार्यक्र कार्यक्त स्वतान आणि इस्ति कारवाला केशन धारक क्ष्याती कार्यक्र कार्यक्त स्वतान आणि इस्ति कार्यक्त स्वतान क्ष्यात कार्यक्र कार्यक्र कार्यक्र कार्यक्र कार्यक्र कार्यक्र कार्यक्त कार्यक्र कार्यक्त कार्यक्र का ायसीची नोंदणी

क्वांबरामा नारण विसेने आपन्या सिनानिक ३,९२,२०२१ च्या पुरिपत्रकाहारे मेतिक स्वरूपात शेवर्स द्वारण केलेव्या सदस्यांना पंत्र, केवायसी ताराशिल आर्थि नामानना रामाणित सादर करणे बेवनकारक केले आहे. सीतिक स्वरूपात शेवर्स द्वारण करणाच्या स्वरूपानी करानीय आरटीए डेट्यानिक बेवर्सन सोन्युरण्यान लिमिटेड, र्लॉट नंबर बीच, पार्ट के क्रांसनेत्य एकायहोसी, कोदी राष्ट्र, बेवर्स, १०००,९३ वेवर्ष केत काशील आणित मार्गक स्वरूपानिस्तर पेतृ केवायसी तथानील सादर करण्याणी मिनंती केली जात आहे. संबंधित कॉर्म आरटीएया www.datamidsdspm.com र कोअर फूड्स लिमिटेडसाठी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

वॉरेन बफेट म्हणूनही ओळखले जात होते. त्यांना भारतीय शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हटले जात होते. अकासा दिनांकितः १५/०८/२०२२ ादंसमध्ये राकेञ व त्यांच्या पत्नी रेखा यांची सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

पूजा जोशी कंपनी सचिव-अधिक-अनुपालन अधि

मुद्रक व प्रकाशक प्रमोद आचार्य यांनी कोमेंतो मीडिया यांच्यातर्के हे पत्र एकिया . चांडुंश गांवकर (वीआरती कायद्यानुसार संचादकीय जवाबदारी) सर्व हरक सुरक्षित.
बोणिस्ते, विकी वीशोणिक वस्ताप्रकार कारमध्या येथे मुस्तित करून विका प्रकारित मान्या के प्रकारित कर्मा हमा प्रकार येथे क्वास्तित्र के के.
goamartaisgemenia.lom सार्वस्ता के विकारित सहित्र मान्या के प्रकारित हमित करने